

Report on Awareness cum Training program on “Cage Aquaculture: A Profitable Livelihood Option” under Tribal Sub Plan (TSP)

ICAR-Central Institute of Fisheries Education, Aquaculture Division, Mumbai organised Awareness cum training programme on “Cage Aquaculture: A Profitable Livelihood Option” under tribal sub plan (TSP) for the tribal society “Adivasi Paschim Vibhag bhujalashvin Matsya Vayysaaya Sahkari Sanstha Reg. 3057” from Shive village, Block Rajguru Nagar (Khed), Pune, Maharashtra on 23.02.2022. The training programme was attended by 53 tribal fishers (Male – 48, Female – 6) from Shive village residing near Bhamaskhed reservoir. The training programme aims to demonstrate the cage culture in the reservoir where tribal fishers depend on the capture fisheries from the reservoirs.

Dr. Kapil Sukhdhane, Scientist (ICAR-CIFE) elaborated trainees about the importance of Cage Culture operation and its feasibility in the bhamaskhed reservoir. The trainees were also informed about the cage fabrication, net cleaning, net replacement, fish stocking and feed management in detailed way before commencing the activities. Two extension bulletin on Cage Culture in reservoirs (Marathi & English) were also released on this occasion. Dr. Madhuri Pathak, Scientist, (ICAR-CIFE) highlighted the potential candidate's species and their culture in cage systems. She also emphasised the role of women in the cage farming operation. The economics of cage farming was also discussed in this training. Dr. Thongam Ibemcha Chanu, Scientist (ICAR-CIFE) informed participants about schemes and subsidy provisions of Central and State Government for cage aquaculture. She also highlighted participants about welfare schemes offered by Central and State Government for tribal people and urged them to avail them. The programme was organised under the supervision of Dr. Munil Kumar, Head, Aquaculture Division, ICAR-CIFE.

The training programme also includes the distribution of training kits, 7 floating cages and its accessories for cage farming. The program was concluded with field visit. The event was covered three marathi News Paper.





पुण्य नगरी

शिवे येथे मत्स्यपालन प्रात्यक्षिक उपक्रमास प्रतिसाद

■ चाकण : प्रतिनिधी

खेड तालुक्यातील शिवे येथे केंद्रीय मात्स्यिकी शिक्षा संस्थान, मुंबई येथील मत्स्यपालन विभागामार्फत आदिवासी प्रशिक्षणार्थींचे पिंजरा पालन तंत्रज्ञानावर आधारित प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमाचे आयोजन मत्स्यपालन विभागाचे अध्यक्ष डॉ. मुनील कुमार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आदिवासी पश्चिम विभाग भूजलाशयीन मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था मर्यादित, शिवे येथील एकूण ५० प्रशिक्षणार्थी



सहभागी झाले होते. संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर साळुंके यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. कपिल सुखधाने यांनी केले. त्यांनी जवळच्या जलाशयांमध्ये पिंजरा पालन मत्स्य पालनाच्या संधी व त्या पासून होणारे फायदे

यावर मार्गदर्शन केले. पिंजरा पालन नियमावलीचे प्रकाशनही या प्रसंगी करण्यात आले. डॉ. माधुरी पाठक, वैज्ञानिक यांनीही उच्च मूल्याच्या माशांची संवर्धन करून पिंजऱ्यातील मत्स्य पालनाचे महत्त्व विशद केले. डॉ. चानू (वैज्ञानिक) यांनी या

प्रसंगी पिंजरा पालन प्रणाली मधून आर्थिक उत्पन्नाचा लेखाजोखा सहभागी समोर ठेवला. त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना व्हाल विस्तृत माहिती दिली. या प्रसंगी आदिवासी पश्चिम विभाग भूजलाशयीन मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था मर्यादित, शिवे यांना ७ पिंजरे व तसेच त्यासाठी लागणाऱ्या जाळीचे वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. कपिल सुखधाने, सरपंच ज्ञानेश्वर शिवेकर, माजी सरपंच शांताराम शिवेकर, चेअरमन दत्तु ममता शिवेकर, संस्थेचे सचिव दत्ता गावडे, उपाध्यक्ष सुलाबाई बोरकर आदी उपस्थित होते. ज्ञानेश्वर साळुंके यांनी आभार मानले.

Smart Pimpri Chinchwad Edition

Mar 6, 2023 Page No. 3

Powered by : eReleGo.com

संकेत

च्या

वारी

रावक

सुसार

हिती

पेवू

१०

५९

ये,

ये.

०

शिवे येथे तंत्रज्ञानावर आधारित मत्स्यपालन प्रशिक्षण शिबिर

चाकण, (वार्ताहर) : केंद्रीय मात्स्यिकी शिक्षा संस्थान, मुंबई येथील मत्स्यपालन विभागामार्फत खेड तालुक्यातील शिवे गावातील आदिवासी प्रशिक्षणार्थींचे पिंजरा पालन तंत्रज्ञानावर आधारित मत्स्यपालन यावर प्रात्यक्षिक कार्यक्रम नुकताच झाला.

कार्यक्रमाचे आयोजन मत्स्यपालन विभागाचे अध्यक्ष डॉ. मुनील कुमार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. कार्यक्रमाला आदिवासी पश्चिम विभाग भूजलाशयीन मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था मर्यादित, शिवे येथील ५० प्रशिक्षणार्थी सहभागी होते. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर साळुंके यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. कपिल सुखधाने यांनी केले.

त्यांनी जवळच्या जलाशयांमध्ये पिंजरा पालन मत्स्यपालनाच्या संधी व त्यापासून होणारे फायदे यावर मार्गदर्शन केले. पिंजरा बांधणी, माशांची साठवणूक, माशाचे खाद्य, पाण्याची गुणवत्ता व व्यवस्थापन या सर्व बाबींबद्दल सहभागींना माहिती देण्यात आली. पिंजरा पालन नियमावलीचे प्रकाशनही या प्रसंगी करण्यात आले. डॉ. माधुरी पाठक, वैज्ञानिक यांनीही उच्च मूल्याच्या माशांची संवर्धन करून पिंजऱ्यातील मत्स्यपालनाचे महत्त्व विशद केले. आर्थिक सक्षमीकरणासाठी मत्स्यपालनातील महिलांची असलेली महत्त्वाच्या भूमिका यावर त्यांनी प्रकाश टाकला. डॉ. चानू (वैज्ञानिक) यांनी याप्रसंगी पिंजरा पालन प्रणाली मधून आर्थिक

उत्पन्नाचा लेखाजोखा सहभागी समोर ठेवला.

याप्रसंगी आदिवासी पश्चिम विभाग भूजलाशयीन मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था मर्यादित, शिवे यांना ७ पिंजरे व जाळीचे वाटप झाले. यावेळी डॉ. कपिल सुखधाने, वैज्ञानिक डॉ. माधुरी पाठक, डॉ. चानू (वैज्ञानिक), मत्स्यपालन विभागाचे अध्यक्ष डॉ. मुनील कुमार, सरपंच ज्ञानेश्वर शिवेकर, माजी सरपंच शांताराम शिवेकर, सहकारी संस्थेचे अध्यक्ष दत्तु शिवेकर, सचिव दत्ता गावडे, उपाध्यक्ष सुलाबाई बोरकर व सर्व सभासद उपस्थित होते.

बजाज फिनसर्व्हा दिव बजाज फिनसर्व्हा विविध दिव सोल्युशन्स प्रदान करून त्यांना स

लोकमत

शिवेत मत्स्य पालन विषयावर प्रात्यक्षिक

लोकमत न्यूज नेटवर्क आसखेड : केंद्रीय मात्स्यिकी शिक्षा संस्थान, मुंबई येथील मत्स्यपालन विभागामार्फत खेड तालुक्यातील शिवे गावातील आदिवासी प्रशिक्षणार्थींचा पिंजरा पालन तंत्रज्ञानावर आधारित मत्स्यपालन यावर प्रात्यक्षिक कार्यक्रम झाला.

कार्यक्रमाचे आयोजन मत्स्यपालन विभागाचे अध्यक्ष डॉ. मुनील कुमार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आदिवासी पश्चिम विभाग भूजलाशयीन मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था मर्यादित, शिवे येथील एकूण ५० प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर साळुंके यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन

डॉ. कपिल सुखधाने यांनी केले. त्यांनी जवळच्या जलाशयांमध्ये पिंजरा पालन मत्स्यपालनाच्या संधी व त्यापासून होणारे फायदे यावर मार्गदर्शन केले.

यावेळी आदिवासी पश्चिम विभाग भूजलाशयीन मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था मर्यादित, शिवे यांना ७ पिंजरे तसेच त्यासाठी लागणाऱ्या जाळीचे वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. कपिल सुखधाने, वैज्ञानिक डॉ. माधुरी पाठक, डॉ. चानू (वैज्ञानिक), मत्स्यपालन विभागाचे अध्यक्ष डॉ. मुनील कुमार, सरपंच ज्ञानेश्वर शिवेकर, माजी सरपंच शांताराम शिवेकर, वि. सो. चेअरमन दत्तु ममता शिवेकर, संस्थेचे सचिव दत्ता गावडे, उपाध्यक्ष सुलाबाई बोरकर व सर्व सभासद आणि मान्यवर उपस्थित होते.